

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
पाचवा मजला , सिडको भवन, दक्षिण बाजू ,
सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.
फोन नं.०२२-२७५६२५५२/५४

जाहीर नोटीस

महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन - २०१८-१९ प्रदर्शन कालावधीत वाहन पार्किंग ठेका देणेबाबत

ग्रामीण भागातील दारिद्र निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून दीन दयाल अंतोदय योजना (राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची) सुरुवात केली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणी साठी राज्यात उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहाने बनविलेल्या वस्तू , कलाकृतीचे भव्य प्रदर्शन दि. २३/१/२०१९ ते ४/०२/२०१९ पर्यंत बांद्रा कुर्ला संकुल मुंबई येथील एमएमआरडीए मैदानात भरविण्यात येणार आहे. प्रदर्शन कालावधीत हजारोंच्या संख्येने ग्राहक दुचाकी, चार चाकी वाहने घेऊन येतात. सदर कालावधीत प्रदर्शन स्थळी वाहनांची कोंडी होणार नाही याकरिता वाहन पार्किंगसाठी अनुभवी ठेकेदाराची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करावयाची आहे. अनुभवी ठेकेदाराकडून सोबत जोडलेल्या नमुन्यात दरपत्रक मागविण्यात येत आहे.

सदर काम करण्यासाठी खालील प्रमाणे अटी व शर्ती राहतील

१. वाहन पार्किंगसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या ठेकेदाराने दि. २३/१/२०१९ ते ४/२/२०१९ या कालावधीत प्रदर्शन स्थळी वाहनांची कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे बंधनकारक राहिल.
२. प्रदर्शन स्थळी येणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद ठेवणे.
३. पार्किंगची जागा स्वच्छ ठेवावी.
४. पार्किंग केलेल्या वाहनांची संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची राहिल.
५. कायदेशीर शासकिय परवाना ,विमा इत्यादी काढण्याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची राहिल.
६. वाहन स्थळी अग्निशामक यंत्रणा उपलब्ध करावी.
७. चार चाकी खाजगी वाहनांना प्रति वाहन र. रु. २०/- , तीन चाकी साठी रु. १५/- व दोन चाकी वाहनांना र. रु. ५/- या प्रमाणे दर आकारण्यात यावे.
८. शासकीय वाहनांकडून दर आकारण्यात येऊ नये.
९. नमूद केलेल्या दरापेक्षा जास्त दर घेऊ नये तसे केल्यास ठेका रद्द करून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
१०. वाहन पार्किंगसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र देणेही जबाबदारी ठेकेदाराची राहिल.
११. वाहन पार्किंगसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे, मोबाईल क्र. इ. माहिती या कार्यालयाकडे देणे बंधनकारक राहिल.
१२. वाहन पार्किंगसाठी दि. २३/१/२०१९ ते ०४/०२/२०१९ या कालावधीत सकाळी ९.०० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सेवा पुरवावी लागेल.
१३. दरपत्रक सादर करताना Earnest Money Deposit (EMD) रुपये १०,०००/- रकमेचा CEO, MAHARASHTRA STATE RURAL LIVELIHOODS MISSION यांच्या नावे Demand Draft स्वतंत्र लिफाफ्यात सादर करावा. सदरची रक्कम ठेका निश्चित झाल्यानंतर विना व्याज परत केली जाईल. ज्या ठेकेदाराने ठेका मिळून देय रक्कम विहित मुदतीत किंवा न भरण्यास EMD रक्कम जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
१४. वाहन पार्किंग करीत ठेका निश्चित झाल्यानंतर निश्चित केलेली रक्कम रकमेचा CEO, MAHARASHTRA STATE RURAL LIVELIHOODS MISSION यांच्या नावाने डीमांड ड्राफ्ट स्वरूपात कार्यांभ आदेश मिळाल्यापासून ३ दिवसात या कार्यालयाकडे जमा करणे बंधनकारक राहिल.
१५. इच्छुक ठेकेदारांनी सीलबंद लखोट्यात दि. १४/१/२०१९ संध्या.५.०० वाजेपर्यंत एकूण ठेक्याची किंमत कार्यालयात सादर करावीत.सीलबंद लिफाफा सादर करताना त्यावर 'महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन - २०१८-१९ कालावधीत वाहन पार्किंग ठेक्याबाबत असे लिहावे.
१६. कोणत्याही कारणास्तव विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे दरपत्रक स्वीकारण्यात येणार नाहीत.
१७. ज्या ठेकेदारांनी EMD जमा केली आहे अश्याच ठेकेदारांचे दरपत्रक दिनांक १४/०१/२०१९ रोजी संध्या. ५.३० वाजता त्यांच्या उपस्थित उघडण्यात येतील.
१८. ठेक्याची मूळ किंमत रुपये १,००,०००/- इतकी आहे. ज्या ठेकेदाराने जास्तीत जास्त ठेक्याची किंमत देऊ केले असेल त्यांना सदर कालावधीसाठी ठेका देण्यात येईल.
१९. कोणतेही दरपत्रक स्वीकारणेचे अथवा कोणतेही कारण न सांगता नाकारण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी राखून ठेवला आहे.

स्वा/-

आर. विमला भा.प्र.से.

मुख्य कार्यकारी अधिकारी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

ठेच्याचा दर सादर करायचा मसुदा

दिनांक:

प्रती,
मुख्य कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
पाचवा मजला , सिडको भवन (दक्षिण बाजू)
सी बी डी बेलापूर , नवी मुंबई - ४००६१४

विषय : महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन - २०१८-१९ प्रदर्शन कालावधीत वाहन पार्किंग ठेक्याचा दर सादर करण्याबाबत

महोदय,
महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन - २०१८-१९ प्रदर्शन कालावधीत वाहन पार्किंग ठेक्याची किंमत खालील प्रमाणे सादर करित आहोत.

अ. क्र.	तपशील	एकूण कालावधीसाठी ठेक्याची रक्कम / किंमत
१.	दि. २३ जानेवारी, २०१९ ते ४ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान एमएमआरडीए , मैदान क्र. १ व ४ , बांद्रा कुर्ला संकुल , वांद्रे (पूर्व) , मुंबई येथे वाहन पार्किंगचा ठेका घेणे.	

जाहीर सुचनामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत.

ठेकेदाराचे नाव :

पत्ता :

मोबाईल नं.:

शिक्का: